

Date : August 25, 2025 Ref.: ULL/SEC/IEPF/2024-25

The Secretary Listing Department BSE Ltd. Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai- 400 001 The Manager
Listing Department
National Stock Exchange of India Ltd
Exchange Plaza, Bandra – Kurla Complex
Bandra (East), Mumbai – 400 051

Scrip Code:506690 Stock Symbol: UNICHEMLAB

Dear Sir/Madam,

Sub: Submission of Advertisement Published in Newspapers regarding Notice to Shareholder (100 DAYS CAMPAIGN - 'SAKSHAM NIVESHAK') for KYC and other related updation and Unclaimed Dividend due for transfer to the Investor Education and Protection Fund (IEPF) Account.

With reference to the above, please find enclosed herewith Copies of newspaper advertisement published in the Business Standard (English) & Lakshdeep (Marathi) on August 23, 2025.

Please note that the Company has communicated to the concerned shareholders individually who's unpaid/ Unclaimed Dividends FY 2017-18 and FY 2018-19 due for transfer to IEPF in FY 2025-26 and FY 2026-27 respectively.

This is for your information and record, please.

Thanking you,

Yours truly, For UNICHEM LABORATORIES LIMITED



PRADEEP BHANDARI
Head Legal & Company Secretary

Encl: As above



परभणी महानगरपालिकेला नवीन

परभणी, दि. २२: केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत अग्निशमन सेवांचा विस्तार व आधुनिकरण यासाठी असलेल्या योजनेत परभणी महापालिकेचा समावेश झाला असून आ. डॉ. राहुल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे परभणी महानगरपालिकेला नवीन अग्निशमन केंद्र मंजूर झाला

परभणी शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता शहरांमध्ये वसमत रोड भागामध्ये नवीन अग्निशमन दलाचे केंद्र स्थापन करावे अशी मागणी मागील अनेक महिन्यांपासून आ. डॉ. पाटील शासनाकडे करत आहेत. त्यांनी सातत्याने पाठपुरावा देखील केला आहे. त्यांच्या मागणीची दखल घेत शासनाने वसमत रोडला अग्निशामक दलाच्या नवीन केंद्राला मंजुरी दिली आहे. त्यासाठी दोन कोटी रूपये मंजूर करण्यात आले

आहेत. पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत सजात आणि क्षमता निर्माण निधी खिडकीच्या

नियोजित वाटपातून राज्यांम ध्ये अग्निशमन सेवांचा विस्तार आणि आधुनिकरण योजनेच्या सूचनेनुसार केंद्र शासनाने निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार ही योजना राज्यात राबवण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार प्रस्ताव केंद्र शासनास सादर करण्यात आला हाता. यामध्य परभणी महानगर पालिकेचाही प्रस्ताव आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे पाठवण्यात आला होता त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार परभणी महानगर पालिकेच्या नवीन अग्निशमन सेवा केंद्रासाठी दोन कोटी रूपयांचा

निधी मंजूर झाला

आहे. वसमत रोड

भागामध्ये नवीन

असून वसमत

रोड या भागाचा

विस्तार पाहता

या परिसरामध्ये

अशी मागणी आ

डॉ. पाटील यांनी

सातत्याने मागील

दोन वर्षापासून

केंद्र असावे,

केंद्र स्थापन होणार

शासनाकडे लावून धरली आहे. त्याला आता यश मिळाले असून निधी मंजूर झाल्याने आता लवकरच नवीन अग्निशामक दलाचे काम देखील सुरू होणार आहे. आधुनिक सामग्री खरेढी करण्यात येणार आहे. तसेच नवीन पदभरती देखील भरण्यात येणार आहे.

अग्निशमन केंद्रास निधी मंजूर

सार्वजनिक नोटीस हे अधिसुचित करण्यात येते की, मी, **वि. मुर्गन** वेलपंडी, राहणार रूम नं. २४, गंगा जमुना चाळ जमुना कंपाऊंड, कांदिवली (पश्चिम), मुंबई - ६' येथे राहत असून माझ्या मुलीचे नाव अवंतिका असून तिचा जन्म दि. २९ जुलै २०२३ रोजी झाल आहे. तिच्या जन्माचा दाखला सध्या आमच्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे मी, जन्म नोंदणीसाठी स्थानिक प्राधिकरणाकडे अर्ज केला आहे. या जन्माविषयी कोणाला काही हरकत असल्यास, त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांच्या आत वरील पत्त्यावर लेखी स्वरूपात संपर्क साधावा. अन्यथा जन्म दाखल काढण्याच्या प्रक्रियेस पुढे सुरुवात केली जाईल. दिनांक : २३.०८.२०२५ वि. मुर्गन वेलपंडी

मोबाईल क्रमां<u>क : 9323583133</u>

PUBLIC NOTICE Notice is hereby given that my client MR **GUNVANTRAI HARILAL DESAI** husband of Late Mrs. Kanta G. Desai has represented that his wife Mrs. Kanta G Desai during her life time was a member of MAHENDRA INDUSTRIAL PREMISES CO-OPERATIVE SOCIETY LIMITED., (said Society) bearing Registration No. MUM/WFN/ GNL/(C)/ 1915/2005-06 dated 28-11-2005, and as such holding Ten fully paid-up shares of Rs. 50/- each bearing distinctive no's 111 to 120 (both inclusive issued under Share Certificate No. 012 dated 22nd December 2005 (the said Shares) and as such member Mrs Kanta G Desai during her lifetime was the owner of Office Unit No. 11 admeasuring about 778 square feet carnet area and Unit No. 114 admeasuring about 439 square feet carpet area on the second floor in the building known as "MAHENDRA INDUSTRIAL PREMISES CO-OPERATIVE SOCIETY LIMITED" situated at Plot No. 109D,

Division, Sion Matunga Estate, Sion East, Mumbai 400 022 (said Office). My client has informed me that Agreemen dated 17th February 1997, executed by one M/s. K.W.& Company Proprietorship firm of Late Mrs.Kanta Desai relating to the said Office Unit and Share Certificate No. 012 dated 22nd December 2005 are misplaced and the same are not traceable in spite of diligent search and my client has filed a Police complaint ID No.76223/2025 dt.13/08/2025 in Sion Police Station. Any person having custody of the aforesaid

Cadastral Survey No. 409-D/6 of Sior

Agreement dated 17th February 1997or any person having any claim against, into or upon the above referred Office Unit and the shares or any part thereof by way of sale exchange, inheritance, exchange gift, lien charge, trust, maintenance or on the basis of the misplaced agreement or otherwise however is required to notify the same in writing along with supporting documentary evidence to the undersigned at my office at Shop No. 109, 1st floor, Crystal Shoppers Paradise, Junction of 24th and 33rd Road, Bandra West, Mumbai 400 050 within 7 days of publication of this Notice failing which the claim and/or objection, if any, shall be considered waived and/o abandoned and the title of my client shall be considered clear, marketable, and free from claim and/or encumbrances of any nature whatsoever.

Place: Mumbai Dated: 23rd August, 2025.

Adv. MAHESH L. MOTWANI Address : Shop No.109, 1st Floor, Crystal Shoppers Paradise, Corner of 24th and 33rd Road, Off, KFC Lane, Bandra West Mumbai 400 050 (Maharashtra)

यादारे सर्वांना कळविण्यात येते की. **श्री. वीरेंद्र सिंग देवर** हे कानुंगो ट्युलिप को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि टीएनए/(टीएनए)/एचएसजी/(टीसी), ३०५५३/२०१८, दिनांक: २५/०१/२०१८, येथे असलेल्य फ्लॅट क्र. ए/११०१, अकरावा मजला, कानुनगो गार्डन सिटी, सेवन स्क्रेअर अकॅडमी जवळ, मीरा-भाईंदर रोड, मीरा रोड (पूर्व), तालुका आणि जिल्हा-ठाणे ४०११०७ येथील एकमेव आणि संपूर्ण मालक/सदस्य आहेत. **श्री. वीरेंद्र सिंग देवरा** यांनी सदर फ्लॅट **श्रीमती** परविना मकेश परोहित यांच्याकडन स्वतःसाठी आणि अल्पतयीन पंकान ग्रम परोहित यांचे पालक म्हणन १५/११/२०१९ रोजीच्या विक्री करारपत्राद्वारे खरेदी केला आहे. सदर करारपत्र १९/११/२०१९ रोजीच्या दस्त क्र ११५९४/२०१९ नुसार उपनिबंधक कार्यालय, ठाणे-४ येथे रीतसर नोंदणीकृत आहे. तथापि, मूळ विकसक करारपत्र (Original Builder Agreement), जो मे. कानुनगो ग्रह निर्माण आणि श्री. मुकेश कुमार पुरोहित यांच्यात २५/०४/२०१७ रोजी झाला होता आणि जो २७/०४/२०१७ रोजीच्या दस्त क्र. १८२६/२०१७ नुसार उपनिबंधक कार्यालय, ठाणे-४ येथे नोंदणीकृत आहे, तसेच त्याची मूळ नोंदणी पावती (पावती क्र. २५७७) आणि इंडेक्स-२ ई कागदपत्रे हरवली/हरविली आहेत आणि सध्या ती सापडल नाहीत. या संदर्भात, मीरा रोड पोलीस स्टेशन येथे २१/०//२०२५ रोजी रिपोर्ट क १३९६७/२०२५ नसा तक्रार दाखल करण्यात आली आहे. या फ्लॅटवर कोणत्याही व्यक्तीचा, बँकेचा, वित्तीय संस्थेचा, वैयक्तिक व्यक्तीचा, कंपनीचा किंवा इतर कोणत्याही संस्थेचा काहीही दावा असल्यास, त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आते लेखी आक्षेप आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. अन्यथा कोणत्याही त्यक्तीचा या फ्लॅटवर कोणताही दावा नाही असे मानले जाईल. कृपया याची नोंद घ्यावी.

दिलीप के. पांडे दिनांक: २३/०८/२०२५ (वकील उच्च न्यायालय) बी / १०८, भाईदया नगर, बी बिल्डींग, नवघर रोड, भाईंदर (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०५.

जाहीर सूचना

याद्वारे सर्वांना कळविण्यात येते की, श्री. मनसुख शिवदास वासानी उर्फ पटेल हे फ्लॅट क्र. ९, श्रीजी भुवन सहकारी गृहिनर्माण संस्था ति., नौहणी कु. बीओएम/डब्ल्यूआर, पृहिनर्माण संस्था ति., नौहणी कु. बीओएम/डब्ल्यूआर, एचएसजी/टीसी)/९४३/१९९६-१९९७, एम.जी. क्रॉस रोड, जी.एच. शाळेसमोर, बोरिवली (पूर्व), तालुका बोरिवली, जिल्हा मुंबई ४०००६६ येथील ७१,३७ चौ. मी. बारपता, जिर्फा नुबंध २०००६६ याला छ.५३७ स. स्प्रिप तिरूप स्था ४३ आ क्षेत्रफळाच्या सदिनिकेचे कायदेशीर बारस आहेत. १. श्रीमती रामगीरी रामनलाल भूटा आणि श्रीजी भुवन सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष श्री. र.मेश वी. गाला आणि सचिव श्रीमती कुंदनवेन ए. मेहत यांच्यामध्ये १६,१०,१९९६ रोजी नोंदणी क. बी.डी.आर.१/ ४६६२/९२ असलेले करारपत्र. श्रीजी भूवन सहकार ४६६/९२ असलत करारपत्र. श्राजा भुतन सहकार मुहिनमांग संस्था ति, अध्यक्ष श्रीमती राश्चेण गाला आणि सचिव श्रीमती कुंदनबेन ए. मेहता यांच्यामध्ये तसेच श्रीमती वांचा नात्व आणि सिचव श्रीमती कुंदनबेन ए. मेहता यांच्यामध्ये तसेच श्रीमती वांचा उर्फ पटेल यांच्यामध्ये ३१०५,२००५ रांजी एक करार झाला होता. नंतर, के. श्रीमती वेलबाई श्रिवदास पटेल यांचे १६,०५,२०१९ रांजी निधन झाले. त्यांनी त्यांच्यामांगे खालील कायदेशीर वारस सोडले: १. श्री. श्रिवदास जिवराज पटेल (पत्ती), २. श्रीमती श्रारदांचेन शांतिलाल पटेल (मुतगी), ३. श्री. नरशी श्रिवदास वासानी उर्फ पटेल (मुतगी), ४. श्रीमती द्रमयंती एन. पोकार (मुतगी), १. मनसख श्रिवदास वासानी उर्फ पटेल (मुतगा), नंतर, हि. मनसुख शिवदास वासानी उर्फ पटेल (मुलगा) नंतर, दि २९.०७.२०२५ रोजी नोंदणी क्र. एम.बी.आय.२२-१४२२९, वासानी उर्फ पटेल यांच्या नावे सोडले आहेत. यामुळे, आत

वासीना उफ पटल याच्या नाव साइल आहत. यामुळ, आता अर्जदार श्री. मनसूख शिवदास वासानी उर्फ पटेल हे वरील सदनिकेचे १००% मालक झाले आहेत. या सदनिकेचर कोण्याही व्यक्तीचा, बँकेचा, वित्तीय संस्थेचा, कंपनीचा किंवा इतर कोणव्याही संस्थेचा काहींही दावा असत्यास, त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेयासून १४ दिवसांच्या आत लेखी आक्षेप आणि आवश्यक कागदपत्रे साद करावीत, अन्यथा, कोणत्याही व्यक्तीचा या सदनिकेव कोणताही दावा नाही, असे मानले जाईल. कृपया यांची नोंद दिलीप के. पांडे

हिनेश एन. राठोड (वकील उच्च न्यायालर दिनांक: २३/०८/२०२५ बी / १०८, भाईदया नगर, बी बिल्डींग, नवघर रोड, भाईंदर (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०५

जाहीर सूचना

नाझे अशील **श्री. बाबुभाई खिमजी दामा भानुशाली** हावीर धाम को-ऑप.हौ.सो.लि., प्लेझंट पार्कजवळ मेरा भाईंदर रोड, मिरा रोड (पुर्व), ता. व जि. ठाणे (०११०७ या जागेचे मालक आहेत. यांच्या वतीने येथे सूचना देण्यात येत आहे. माझ्या अशिलांनी वरीत ... म्लॅटच्या जागेचे मूळ भाग प्रमाणपत्र हरवले आहेत. जर कोणत्याही व्यक्तीला विक्री. देवाणघेवाण, शुल्क भेटवस्तु, विश्वस्त वारसा ताब्यात, भाडेपट्टा, गहाणखत ाणपत्राच्या संदर्भात कोणताही दावा असेल तर त्यांनी. तेला विनंती आहे की. त्यांनी मला आणि स्वाक्षरीकत्य त्यक्तीला या सचनेच्या **१४ दिवसांच्या** आत सहाय्यव स्तावेजांसह लेखी कळवावे, अन्यथा अशा व्यक्तीच्य ाशिलांना माफ करण्यात आले आहे असे मानले जाईर आणि त्यानंतर कोणताही दावा स्वीकारला जाणार नार्ह आणि असे गहीत धरले जाईल की. सदर फ्लॅट परिसरा मालकी हक स्पष्ट आणि विक्रीयोग्य आहे. देनांक: २३.०८.२०२५ आर.एल. मिश्र

वकील उच्च न्यायालय, मुंबई नार्यालय क्र.२३, १ला मजला, सनशाईन हाईटस, रेल थानकासमोर, नालासोपारा पुर्व, जिल्हा पालघर-४०१२०९

जाहीर सूचना

। सूचना देण्यात येत आहे की, **श्री. रविंद्र नारायण तांबट** श्री. किशोर रविंद्र तांबट हे फ्लॅट क्र.डी/३०१, श्याम कुर्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.. समेळप **गसोपारा (पश्चिम), मुंबई-४०१२०३** येथील जागे तंयक्त व मळ मालक होते

ी. **किशोर रविंद्र तांबट** यांचे नालासोपारा येथे २९.११.२०२ जी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी **सौ. समि**क्ष केशोर तांबट व मुलगी कुमारी कादंबरी किशोर तांबट ग्रदेशीर वारसदार आहेत, सदर फ्लॅटमधील त्यांचा ५०९

हेस्सा आहेत. र्विरित **५०%** हिस्सा **श्री. रवींद नारायण तांबट** यांचा हो यांचे नालासोपारा येथे ११.०८.२०२५ रोजी निधन झाले त्यांची पत्नी **सौ. विजया रवींद्र तांबट** या कायदेशीर वासस्दा होत्या, यांचे नालासोपारा येथे ११.०३.२०२० रोजी निधन झाले म्हणून, **श्री. रवींद्र नारायण तांबट** यांचे कायदेशीर वारसदा

यांच्या मुली आहेत: १. सौ. निशा शशिकांत लांजेकर

सौ. दिक्षा मेघश्याम गोडांबे सौ. अक्षता आशिष वडके सौ. निलम अरुण वडके

थी. ग्वींट नागवण तांबर यांच्या मालकीच्या सदर फ्लॅरच था. प्रतार प्रतार विकास निरामित का स्वीत स्वाटक १०% हिस्स्याकरिता या चारही मुली पात्र आहेत. त्यानुसार सदर फ्लॅटच्या संदर्भात कोणताही दावा, हक्क, मालकी हक्ष केंवा हितसंबंध असलेल्या सर्व व्यक्ती, बैंका, वित्तीय संस्थ क्या तिरासिय कराएया ते प्यात, चक्रा, त्याप तस्य केंबा इतर कोणत्याही संस्थांना, मग ते वारसा, विक्री, गहाणखत ग्रारणाधिकार, शुल्क किंवा इतर कोणत्याही प्रकारे असीत, य नूचना जारी झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत सदरन् ्रावे/आक्षेप दस्तावेजी पुराव्यांसह स्वाक्षरीकर्त्यांकडे साद करण्याचे आवाहन करण्यात येते.

तर विहित कालावधीत असा कोणताही दावा किंवा आहे गर चिहरा कालाववात असा कार्याहा दाया क्रिया आहा ग्राप्त झाला नाही, तर सदर मालमत्तेविरुद्ध कोणतेही दावे किंव आक्षेप नाहीत असे मानले जाईल आणि सदर फ्लॅटच्या संदर्भात यवहार त्यानुसार पुढे जाईल.

देनांक: २३.०८.२०२५ धिरज दिलीप शम (वकील उच्च न्या ात्ता: दुकान क्र.४, करण बी, बँक ऑफ बडोदाजवळ, मजिठीय

ार्क, आचोळे रोड, नालासोपारा (पुर्व)-४०१२०९. PUBLIC NOTICE Notice is hereby given to all public that my clien MISS. DARPANA SAVLE, after marriage name MRS DARPANA BONNY REDDY. That my client and his

lusband LATE BONNY GABRIEL REDDY, purchase he flat No.602, vide Agreement for Sale from MR PRASHANT KUMAR & MRS. DEEPISHIKHA, on dated PRASHANT KUMAR & MRS. DEEPISHIKHA, on date: 06/08/2019, registered with S.R.O. Kalyan-3, duly register under No. 8764/2019, Sub register Office KYN3, Dombivali and having 50 % shares and join owner and joint member of the property mentioned in the schedule. That LATE BONNY GABRIEL REDDY died on 02.06.2024, after the death of my client husband's her Mother in Law MS. CLARRA GARIEL REDDY and her Eather in Law MS. CLARRA GARIEL REDDY and her Eather in Law MS. CLARRA GARIEL MS. CLARRA GARIEL ARI IN AND M REDDY, and her Father in Law MR. GABRIEL ARJUN REDDY are only legal heirs of deceased LATE BONNY GABRIEL REDDY. That my client husband's her Mother in Law MRS. CLARA GARIEL REDDY, and her Father in Law MR. GABRIEL ARJUN REDDY out of there natural love and affection have agreed to release / relinquish their right, tile, interest along with entire 16.66% each share out of 50% share of the said Flat in the favour of my client MISS. DARPANA SAVLE, after marriage name MRS. DARPANA BONNY REDDY without 1 sking any consideration amount as per without 1 sking any consideration amount as per REDDY, and her Father in Law MR. GABRIEL ARJUI vithout taking any consideration amount as pe ase Deed" dated 10/08/2025 duly registered und No. KI N-4-13332/2025 on 10/08/2025 before the Sul No. KLN-4-13332/2Uzb on 10/08/2Uzb before the Sut Registrar Office - 4, Dombivali, Kalyan. Therefore my client hereby intend to sale this property to interested person hence, I hereby invite all persons to have any claims, Suit, Petition, SLP, objections to transfer, rights in respect of the said Flat whatsoever nature are hereby required to safe the name heavy in writing ereby required to make the same known in writing to the undersigned within 15 days from the date of receipt failing which it would be deemed no such clair onu pribrid ton barobrede baview

SCHEDULE OF PROPERTY All that piece and parcel of bearing Flat No. 605, 6th floor, E- Wing, area admeasuring 686 sq. ft. Carpel area along with one Four Wheeler Covered Car Parking, Space N. G-71407, bulding known as "NAUTICA" C.H.S. Ltd. in CASA RIO project, situated at Survey No. 95, 95/pt, 99/3 pt, 99/f pt, 97/pt, of Village: Nilip. Kalyan Shil Road, Dombivali (E), Taluka: Kalyan, District: Thane within the municipal limits of K.D.M.C., Registration Sub-District Thane, Maharashtra.

Sd/- J. V. Kale, Advocate & Notary Date: 23/08/2025 Enro. No.MAH/3880/2006. A/12, Ramchandra Apt., Tisgaon, Kalyan (East), 421306.

PUBLIC NOTICE

I MR. PIYUSH BABULAL SAKHIDAS by this public notice declare that PIYUSHKUMAR & PIYUSH one and the same person i.e myself the above notice is in reference to affidavit cum declaration Dated 22/8/2025.

MR. PIYUSH BABULAL SAKHIDAS

जाहीर नोटीस

मे.शितल वाईन्स, एफएल-२ क्र.२९९ व सीएल, एफएल/टिओडी-३ क्र.१६४, एफ.एच.जी-५७ ॲन्टॉप हिल, बरकत अलीनगर, वडाळा (पुर्व) मुंबई ४०० ०३७ ही अनुज्ञप्ती श्री. सदानंद राजू शेट्टी, अनुज्ञप्तीधारक यांच्या नावावरुन १) श्रीमती वनिता उदय शेट्टी, २) कु. अन्दिक उदय शेट्टी, ३) कु. अंश उदय शेट्टी यांच्या नावे वर्ग / हस्तांतरीत . करणेबाबत मा. जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांचेकडे दिनांक ०१.०८.२०२५ अन्वये विनंती अर्ज दाखल केला आहे. तरी याबाबत कुणाचा आक्षेप / हरकत असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासू पंधरा दिवसाच्या आत अधीक्षक, राज्य उत्पादः शुल्क, मुंबई शहर, जुने जकात घर, दुसरा मजला. शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ०२३ यांच्याशी आवश्यक त्या कागदपत्रांसह संपर्क साधावा, जर वरील मुदतीत कोणतेही लेखी आक्षेप प्राप्त न झाल्यास सदर प्रकरणी पुढील कार्यवार्ह करण्यात येईल.

जाहीर सूचना

ननतला सूचना देण्यात यत का, स्वनाय श्रामता मराजम् सॅम्युअल (मुंबई येथे २२ जुलै, २०२४ रोजी निधन) व कुमा अनु सॅम्युअल पांडनपद्विल (ऊर्फ अनु सजीव जॉर्ज) लिंट क्र.बी-१०५. सेंट जॉर्ज स्क्रेअर को-ऑपरेटि ारामपूर, वसई (पश्चिम), पालघर-४०१२०२ चे संयु

ट्वर्गीय श्रीमती मरीअम्मा सॅम्युअल यांच्या निधनानंतर, (उत्त तोसायटीच्या नियमांनुसार आणि लागू असलेल्या उत्तराधिका औपचारिकतेच्या पालनाच्या अधीन राहून) कुमारी अनु सॅम्युअल संड्नपाडविल (ऊर्फ अनु सजीव जॉर्ज) यांना उपरोक्त फ्लॅटवे कमेव मालक म्हणून नोंदवण्याचा प्रस्ताव आहे. वर्गीय श्रीमृती मरीअम्मा सम्युअल यांचे खालील कायदेश

रसदार असे समजले जातात वास्त्रपुत अस्त सन्यत्र वासाय. १) श्री. सँम्युअल इंडिकुल्ला पांडनपाडविल (पती), २) कुमारी अनु सँम्युअल पांडनपडविल (ऊर्फ अनु सजीव जॉर्ज) (मुलगी), ३) श्री. इंडिकुल्ला सँम्युअल (मुलगा) व ४)

इ**थन इंडिकुल्ला (नातू).** सदर फ्लॅटबाबत कोणताही दावा, हक्क, मालकी हक्क किंव हतसंबंध असलेल्या कोणत्याही व्यक्ती, बँका, वित्तीय संस्थ केंवा अधिकाऱ्यांना या सूचना प्रकाशित झाल्यापासून १३ (चौदा) दिवसांच्या आत संपूर्ण तपशील आणि कागदोपत्रं पुराव्यांसह स्वाक्षरीकर्त्यांला किंवा माझ्या अशिलांना कळविण्याच् आवाहन करण्यात येत आहे; असे न केल्यास कोणतेही दारं अस्तित्वात नाहीत असे गृहीत धरले जाईल आणि सोसायट हायद्यानुसार **कुमारी अनु सँम्युअल पांडनपडविल** यांच्या ना स्तावित हस्तांतरणाचा विचार करेल.

नांक: २३.०८.२०२५ (वकील उच्च न्यायालय पकाल उच्च न्यायालय पत्ता: ३०१, सी विंग, राहुल बिल्डिंग नं.०३, संयुक्त नगर नालासोपारा (पुर्व), पालघर-४०१२०९, महाराष्ट्र.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large on behalf of my Client Mr. Prakash Khetaramj houdhary, Owner of Shop No. MN-03, on th round Floor, in Building No. C-52/53 known a okul Village (Two) C.H.S. Ltd. situated at Goku /illage, Shanti Park, Mira Road (East), Dist. Thane 101107, constructed on land bearing Survey No. 222 (P) and 223 (P) lying, being and situate at Village-Mira, Taluka and District-Thane.

hat Mr. Rakeshkumar Pyarchand Jain wa ne original and sole owner of the said Shop aving purchased the same from M/s. Unique thanti Developers pursuant to an Articles f Agreement dated 25/01/1995, which has egistered before the Sub Registrar Thane-2 earing No. CHHA-142-1995, on dated 01/02/1995 r. Rakeshkumar Pyarchand Jain died intestat on dated 09/04/1996, leaving behind him the ollowing Legal Heirs: 1) Mr. Prakash Pyarchand lain 2) Mr. Pyarchand Nemichand Jain 3) Mrs ulibai Pvarchand Jain. Subsequently, by a greement for Sale dated 09/10/2013, Mr. Prakas varchand Jain & Mr. Pvarchand Nemichand in as Transferors and Mrs. Fulibai Pyarchand Jain as Confirming Party sold the said Shop to Mr. Prakash Khetaramji Choudhary & Mr. Asho lemaram Choudhary, which has registered befor he Joint Sub-Registrar Thane-10 bearing No NN-10-8635-2013, on dated 10/10/2013. Further Deed of Release dated 19/07/2017, Mr. Ashol maram Choudhary released his 50% share n the said Shop in favour of Mr. Prakash thetaramji Choudhary, which has registere efore the Joint Sub-Registrar Thane-1 earing No.TNN-10-6387-2017, on dated 19/07/201 ccordingly, Mr. Prakash Khetaramji Choudhar ecame the sole Owner of the said Shop.

herefore, any persons having any claims, right or dues in respect of the above referred propert y way of ownership or encumbrance howsoeve or otherwise is hereby required to intimate to e undersigned within 7 days from the date o publication of this Notice of his such claim, if any with all relevant documents to support their claim objections failing which the transaction shall be empleted without reference to such claim and the aims, if any of such person shall be treated a aived and not binding on us.

Sd/- SHUKLA & ASSOCIATES Advocates & Legal Advisor 208-B, Ashadeep, Silver Park, Mira Bhayander Road, Mira Road (E), Thane-401107 Date - 23/08/2025

जाहीर सूचना

हि सूचना देण्यात येते की 1. औद्योगिक गाळा क्र. 113, क्षेत्रफळ अंदाजे 385 चौ. फूट (बिल्ट-अप एरिया), **2. औद्योगिक गाळा क्र. 114,** क्षेत्रफळ अंदाजे 385 चौ. फूट (बिल्ट-अप एरिया), पहिला मजला, व **३. औद्योगिक युनिट क्र. 211,** क्षेत्रफळ ४६९ चौ. फूट (कार्पेट एरिया), दुसरा मजला, वरील सर्व गाळा "अजय सर्व्हिस इंडस्ट्रियल प्रिमायसेस" नावाच्या इमारतीत असून, "अजय सर्व्हिस इंडस्ट्रियल प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि." या संस्थेअंतर्गत आहेत. सदर इमारत अंजीरवाडी, डॉ. मास्करेहास रोड, मझगाव, मुंबई-400010 येथे स्थित असून, मझगाव विभागातील कॅडस्ट्ल सर्व्हें क्र. 1-B-2/467 या जिमनीवर बांधलेली आहे. **औद्योगिक गाळा क्र. 113 व** औद्योगिक गाळा क्र. 114 हे श्री. अरविंदकुमार एम. चोरडिया यांच्या नावावर आहेत आणि औद्योगिक युनिट क्र. 211 हे श्री. नवीण मोखँमसिंह चोरडिया व श्री. अरविंदकुमार मोखमसिंह **नोरदिया** यांच्या नावावर आहे.

विक्री करार दिनांक 26/11/1981 मि./स. नकोडा एंटरप्रायझेस व श्री. अमिराली नूरभाई सुरानी यांच्यात झाला होता ज्याद्वारे गाळा क्र. 113 विक्री करण्यात आला होता. परंतु, मूळ करार हरवला व गहाळ झाला आहे

विक्री करार दिनांक 26/11/1981 मि./स. नकोडा एंटरप्रायझेस व श्रीमती दौलतबाई अमिराली सुरानी यांच्यात झाला होता ज्याद्वारे गाळा क्र. 114 विक्री करण्यात आला होता. परंतु, हा करार देखील हरवला व गहाळ झाला आहे

श्रीमती दौलतबाई अमिराली सुरानी यांचे निधन दिनांक 06/02/1996 रोजी झाले असून, त्यांचे दोनच कायदेशीर वारस राहिले आहेत – पती श्री. अमिराली नूरभाई सुरानी व मुलगा श्री. शिराज अमिराली विक्री करार दिनांक 15/10/2004 **श्री. अमिराली नूरभाई सुरानी (पहिला पक्ष) व श्रीमती पवनबेन**

पत्रालाल गुलेचा (दुसरा पक्ष) यांच्यामध्ये झाला व त्यानुसार घोषणा लेख दिनांक ०६/१०/२००८, नोंदणी क्र. BBE-1-08891-2008, दिनांक २०/१०/२००८ अन्वये गाळा क्र. ११३ खरेदी करण्यात आला. विक्री करार दिनांक 15/10/2004 **श्री. अमिराली नूरभाई सुरानी व श्री. शिराज अमिराली सुरानी** (पहिला पक्ष) व **श्रीमती पवनबेन पन्नालाल गुलेचा** (दुसरो पक्ष) यांच्यामध्ये झाला व त्यानुसार घोषणा

लेख दिनांक 06/10/2008, नोंदणी क्र. BBE-1-08892-2008, दिनांक 20/10/2008 अन्वये गाळा क्र. 114 खरेदी करण्यात आला. हस्तांतरण लेख दिनांक 08/06/2018 **श्रीमती पवनबेन पन्नालाल गुलेचा** (पहिला पक्ष) व **श्री.** अरविंदकुमार एम. चोरडिया (दुसरा पक्ष) यांच्यात झाला व नोंदणी क्र. BBE-2-7222-2018, दिनांक 08/06/2018 अन्वये गाळा क्र. 113 व गाळा क्र. 114 खरेदी करण्यात आले.

शेअर सर्टिफिकेट क्र. 22 (गाळा क्र. 114) हे **"अजय सर्व्हिस इंडस्ट्रियल प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.**" तर्फे दिनांक 31/01/1990 रोजी **श्रीमती दौलतबाई अमिराली सुरानी** यांच्या नावावर जारी करण्यात आले. त्यानंतर 13/08/1998 रोजी **श्री. अमिराली नूरभाई सुरानी व श्री. शिराज अमिराली सुरानी** यांच्या नावावर ह्स्तांतरित झाले, त्यानंतर 21/10/2004 रोजी श्रीमती पवनबेन पन्नालाल गुलेचा यांच्या नावावर व अखेरीस 21/09/2018 रोजी श्री. अरविंदकुमार एम. चोरडिया यांच्या नावावर हस्तांतरित झाले. सदर मूळ शेअर सर्टिफिकेट हरवले व गहाळ झाले आहे. विक्री करार दिनांक 08/09/1992 **अमर मेटल वर्क्स** (पहिला पक्ष) व **श्री. कमलेशकुमार देविचंद** जैन (दुसरा पक्ष) यांच्यात झाला ज्याद्वारे औद्योगिक युनिट क्र. 211 विक्री करण्यात आला. परंतु, हा मूळ करार हरवला व गहाळ झाला आहे तसेच या करारापूर्वीची हक्कपन्ने देखील शोधून मिळत नाहीत. विक्री करार दिनांक 19/03/1993 श्री. कमलेशकुमार देविचंद जैन (पहिला पक्ष) व M/s. A.T. Manufacturing Company (दुसरा पक्ष) यांच्यात झाला होता व नंतर Case No. IMP/M/115/2015 अंतर्गत मंजूर झाला. त्यानुसार औद्योगिक युनिट क्र. 211 कंपनीकडे विक्री झाला.

विक्री करार दिनांक 31/03/2015 श्री. तुषार आर. शाह व श्रीमती अन्सुया आर. शाह (भागीदार M/s. A.T. Manufacturing Company) (पहिला पक्ष) व श्री. नवीण मोखमसिंह चोरडिया व श्री. अरविंदकुमार मोखमसिंह चोरडिया (दुसरा पक्ष) यांच्यामध्ये झाला व त्यानुसार नोंदणी क्र. BBE-1-3903-2015, दिनांक 31/03/2015 अन्वये **औद्योगिक युनिट क्र. 211** हस्तांतरीत झाले. हि सूचना देण्याचा उद्देश असा आहे की, जर कोणाकडे मूळ विक्री करार दिनांक 26/11/1981 (गाळा क्र. 113), मूळ विक्री करार दिनांक 26/11/1981 (गाळा क्र. 114), मूळ शेअर सर्टिफिकेट क्र. 22, मूळ

विक्री करार दिनांक 08/09/1992 (गाळा क्र. 211), किंवा 1992 पूर्वीची कोणतीही हक्कपत्रे असतींल किंवा दिवंगत **श्रीमती दौलतवाई अमिराली सुरानी** यांच्या कायदेशीर वारसांकडून काही हक्क/हरकत/दावा असेल, तर त्यांनी सदर जाहिरातीच्या प्रसिद्धी दिनांकापासून 14 दिवसांच्या आत लेखी स्वरूपात आम्हाला कळवावे. यानंतर कोणताही दावा किंवा हरकत ग्राह्य धरली जाणार नाही.

प्रदिप शुक्ला & कंपनी दिनांक: २३/०८/२०२५ (वकील उच्च न्यायालय) 302/A, D8, योगी प्रभात सोसायटी विपुल ड्रायफ्रूट स्टोअरच्या शेजारी, योगी नगर, बोरिवली पश्चिम, मुंबई - 400 092.



COMMON NOTICE

has acquired all the rights, title and interest in respect of the property being Flat bearing Flat No. 205 on the Second Floor of the Society known as 'ARVIND PARK CHS LTD situated at R. N. P Park, Near Kashi Vishwanath Temple Bhayander (East), District - Than hereinafter referred as SAID FLAT); My client states that Mr. Pradeepkumar Mishra ha ansferred all the rights, title and interest in respect of the property in favour of my clie Mr. Amit Pradeepkumar Mishra vide gift deed dated 30/07/2021. The said M Pradeepkumar Mishra expired on dated 05/08/2022. The original share certificate respect of the said flat bearing share Certificate No/Member No 11, bearing 5 shares from 051 to 055 (Rs. 50/- Each) is misplaced / lost and is not traceable. My client have applied t btain membership in the said society ARVIND PARK CHS LTD., thus my client invite public at large that if any person having any kind of objection in respect to the right, title o interest in respect of the said Flat are requested to send full particulars of their objection i iting within 14 days from date hereof, along with necessary evidence and documents a the address mentioned below, failing which it shall be presumed that no such claim exists of t is waived off and no such claim thereafter shall be entertained.

MAHESH V. KABRA (ADVOCATE 004, Shri Sai Charan CHS, Ideal Park, Deepak Hospital Land Bhayander (East), Thane - 401105. Mobile- 9892003005

जाहीर सूचना

हि सचना सर्वांना कळविण्यात येते की **श्री. लक्ष्मण विञ्चल जाधव,** सभासद, **फ्लॅट क्र** अ/६०२, जय हरी सहकारी गृहनिर्माण संस्था लि., २२-बी, वसंतराव नाईक मार्ग, मुंबई – ४०००३६, १००% समभाग धारक, यांचे दिनांक २५. ०४.२०२३ रोजी निधन झाले असून त्यांच्या मागे तीन मुलगे – **पांडुरंग, चंद्रकांत, सुनील** – व एक विवाहित कन्या श्रीमती विजया अशोक शिंदे, वारस म्हणून आहेत.

दिनांक ०५.०८.२०२५ रोजीच्या नोंदणीकृत हक्कसोड करारनाम्याअन्वये, सौ. विजया अशोक शिंदे (पूर्वाश्रमी सौ. विजया लक्ष्मण जाधव) यांनी आपला २५% अविभाज्य हक्क पांडुरंग लक्ष्मण जाधव यांच्या नावे सोडला आहे. त्यानुसार, **पांडुरंग, चंद्रकांत व स्नील जाधव** यांनी वरील फ्लॅटमधील १००% समभाग व हंक्क आपल्या नावे हस्तांतर करण्यासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे.

या संदर्भात कोणाकडेही कोणताही दावा अथवा हरकती असल्यास त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह या सूचनेच्या प्रकाशनाच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत खाली सही करणाऱ्यांना लेखी स्वरूपात कळवावे. अन्यथा कोणतीही पुढील सूचना न देता समभागांचे हस्तांतर करण्यात येईल

> सही पांडुरंग लक्ष्मण जाधव चंद्रकांत लक्ष्मण जाधव

सुनील लक्ष्मण जाधव

अध्यक्ष/सचिव

फ्लॅट क्र. अ/६०२,जय हरी सहकारी गृहनिर्माण संस्था लि., २२-बी, वसंतराव नाईक मार्ग, मुंबई – ४०००३६ दिनांक- २३.०८.२०२५

जाहीर सूचना

र्ग्वसाधारण जनतेला सूचना देण्यात येते की, आम्ही गुरु गणेश निवास सहकारी गृहनिर्माण संस्थ लि. (सोसायटी) क्रमांक /WR/O/HSG/TC/15657/2016-17/2016 अंतर्गत नोंदणीकृत आहोत आणि त्यांचा पत्ता प्लॉट क्रमांक १५६, रोड क्रमांक ९, दौलत नगर, बोरिवर्ल

सोसायटीने डेव्हलपर मेसर्स एसआरपी रिअल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड यांना ७ जुलै, २०२५ आणि १६ जुलै २०२५ रोजीच्या पत्राद्वारे सदर मालमत्तेशी संबंधित शेअर सर्टिफिकेट आणि इतर कागदपत्रे सध्याच्या समितीला सुपूर्द करण्यास सांगितले आहे परंतु आजपर्यंत सोसायटीला ते मिळालेले नाहीत आणि डेव्हलपरने सहकारी सोसायटीच्या उपनियमांचे पालन केलेले नाही. सोसायटीने वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कस्तुरबा मार्ग पोलिस स्टेशन, बोरिवली पूर्व, मुंबई ४०००६६ यांना देखील कळवले आहे आणि सोसायटीला ११/०८/२०२५ रोजी डिस्पॅच रायटर द्वारे पोचपावती/प्रत मिळाली आहे. सोसायटीने २२/०६/२०२५ आणि ०३/०८/२०२५ च्य एसजीएममध्ये पारित केलेल्या ठरावानुसार नवीन शेअर सर्टिफिकेट छापण्याचा आणि सदस्यांना . एयाचा निर्णय घेतला आहे आणि जुने शेअर सर्टिफिकेट जे डेव्हलपरच्या ताब्यात आहेत आणि डेव्हलपर मेसर्स एसआरपी रिअल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडने काही सदस्यांना दिले आहेत आणि बँकांना सादर केले आहेत ते रद्द केले जातील. वरीलपैकी कोणत्याही कारणामुळे किंवा अन्यथा सदर मालमत्तेवर कोणतेही हक किंवा दावा करणारे किंवा शेअर सर्टिफिकेट ताब्यात असलेल्य सर्व व्यक्तींना याद्वारे विनंती केली जाते की त्यांनी ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसांच्या आत नोंदणीकृत पोस्ट अ/डी द्वारे पदाधिकारी/महानगरपालिका सदस्य/सोसायटी कार्यालयाल कळवावे, अन्यथा असे कोणतेही दावे माफ केले गेले आहेत आणि/किंवा सोडून दिले आहेत असे मानले जाईल. सोसायटीच्या नावाचा आणि मालमत्तेचा कोणताही गैरवापर किंवा गैरवापर टाळण्यासाठी सर्व संबंधितांच्या हितासाठी ही सार्वजनिक सूचना जारी करण्यात येत आहे. . सदर विकासक मेसर्स एसआरपी रिअल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड सोबत कोणत्याही प्रकारचा व्यवहार

करार किंवा व्यवस्था करणारी कोणतीही व्यक्ती किंवा संस्था ही पूर्णपणे त्यांच्या स्वतःच्या जोखमीवर, खर्चावर आणि परिणामांवर असे करेल. शेअर सर्टिफिकेट रद्द केल्यानंतर सदर विकासक मेसर्स एसआरपी रिअल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड द्वारे केलेल्या शेअर सर्टिफिकेट किंवा करारांच्या अशा कोणत्याही व्यवहारांसाठी सोसायटी जबाबदार राहणार नाही किंवा ती त्यांना मान्यता देणार नाही किंवा मान्यता देणार नाही. शेअर सर्टिफिकेट रद्द केल्यानंतर मेसर्स एसआरपी रिअल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड द्वारे केलेल्या कोणत्याही व्यवहारातून किंवा त्यांच्याशी संबंधित उद्भवणाऱ्या कोणत्याही कृती वगळणे, बेकायदेशीरपणा किंवा दायित्वासाठी सोसायटी कोणत्यार्ह प्रकारे जबाबदार राहणार नाही

गुरू गणेश निवास सहकारी गृहनिर्माण सोसायटी लिमिटेड ठिकाण : मुंबई

shares@unichemlabs.com येथेही पाठव शकता.



नोंदणीकत कार्यालय : ४७. कांदिवली इंडस्टियल इस्टेट, कांदिवली (पश्चिम), मंबई - ४०० ०६७. महाराष्ट्र, भारत. दूर. ०२२ - ६६४७४१००.

वेबसाइट : www.unichemlabs.com ई-मेल : shares@unichemlabs.con

भागधारकांना सूचना

कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाअंतर्गत कार्यरत गुंतवणूकदार प्रिक्षण व संरक्षण निधी प्राधिकारी (आवर्डपीएफए) यांनी ज्या भागधारकांचे लाभांश अप्रदानित/दावारहित राहिलेले आहेत अशा भागधारकांवर लक्ष केंद्रीत करून निवेशक शिबिराच्या उद्देशाने व गुंतवणूकदार शिक्षण व सुविधेकरिताच्या त्यांच्या व्यापक मोहिमेच्या उद्देशाने दि. २८ जुलै, २०२५ ते दि. ०६ नोव्हेंबर, २०२५ दरम्यान १०० दिवसांची मोहीम – सक्षम निवेशक सुरू

ज्या भागधारकांचे लाभांश अप्रदानित/दावारहित राहिलेले आहेत किंवा ज्यांना पॅन. बँक खाते तपशील. बँक खाते मॅन्डेट्स, नामांकन नोंदणीकरण वसंपर्क माहिती (ई-मेल, मोबाइल क्रमांक, पत्ता) यांसमवेत आपला नो यूवर क्लायन्ट (केवायसी) व नामांकन तपशील अद्ययावत करावयाचा असेल किंवा अप्रतानित/दावारहित लाभांश व शेअर्ससंदर्भात काही शंका/प्रश्न असतील अशा सर्व भागधारकांनी त्यांच्या थकित लाभांशाचा दावा करण्याकरिता कृपया कंपनीचे रजिस्ट्रार वशेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड), युनिट : युनिकेम लॅबोरेटरीज् लिमिटेड, सी – १०१, २४७ पार्क, एल. बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई – ४०० ०८३, दूर. + ९१ ८१०८११६७६७, **ई–मेल :** rnt.helpdesk@in.mpms.mufg.com (आरटीए) येथे लिहावे. तुम्ही तुमची विनंती कंपनीला

भागधारकांनी पढे नोंद घ्यावी की ज्या भागधारकांनी आपला केवायसी व नामांकन तपशील अद्ययावत केलेल नाही असा भागधारकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने सदर मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यांचे शेअर्स आयईपीएफएकडे हस्तांतरित होणे टाळण्यासाठी भागधारकांनी कृपया आपला तपशील अद्ययावत करावा व अप्रदानित / दावारहित लाभांशाचा दावा करावा.

सदर सुचना कंपनीची वेबसाइट <u>www.unichemlabs.com</u> वर तसेच कंपनीचे शेअर्स सुचिबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेड वेबसाइट <u>www.bseindia.com</u> व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि. वेबसाइट <u>www.nseindia.com</u> वरही उपलब्ध आहे.

यनिकेम लॅबोरेटरीज लिमिटेड करित प्रमख-विधि व कंपनी सचिव

ठिकाण : मंबर्ड दिनांक : २२ ऑगस्ट, २०२५ प्रदीप भंडारी

शार्दुल सिक्युरिटीज लिमिटेड सीआवएन: एल५०१००एमएच१९८५पीएलसी०३६९३७ **नोंदणीकृत कार्यालय: जी**-१२, तुलसीयानी चेंबर्स, २१२, नरिमन पॉइंट, मुंबई ४०००२१ दूरध्वनी: ९१ २२ ४६०३२८०६ / २२-४६०३२८०७ ईमेल आयडी: investors@shriyam.com; वेबसाइट: www.shardulsecurities.com

शेअरहोल्डर्सना सूचना

प्रिय शेअरहोल्डर्स. विषय: सक्षम निवेशक मोहिमेची सुरुवात - न भरलेले/न दावा केलेले लाभांश आणि केवायसी अपडेटसाठी आवश्यक कारवाई.

गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (IEPFA), कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (MCA) च्या निर्देशानुसार, **शार्दुल सिक्युरिटीज लिमिटेड** तुम्हाला २८ जुलै २०२५ ते ६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सक्षम निवेशक नावाच्या १०० दिवसांच्या विशेष आउटरीचच्या उपक्रमाची माहिती देण्यास आनंदित आहे.

ही मोहीम शेअरहोल्डर्सना तुमचा ग्राहक जाणून घ्या (KYC) तपशील अपडेट करण्यास मदत करण्यासाठी राबवली जात आहे ज्यात समाविष्ट आहे:

- ◀ बँक खाते आदेश नामांकित नोंदणी
- संपर्क माहिती (ईमेल, मोबाइल नंबर, पत्ता आणि पॅन)
- ही मोहीम शेअरहोल्डर्सना त्यांच्या मागील आर्थिक वर्षांसाठी न भरलेले/न दावा केलेले लाभांश दाव करण्यास मदत करण्यासाठी देखील हाती घेतली जात आहे जेणेकरून त्यांची लाभांश रक्कम आणि शेअर IEPFAमध्ये हस्तांतरित होऊ नये. भागधारकांवर कारवाई आवश्यकः

ज्या भागधारकांनी त्यांचे लाभांश दावा केलेले नाहीत किंवा अपूर्ण केवायसी रेकॉर्ड आहेत त्यांनी कंपनीच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट (आरटीए) शी लवकरात लवकर संपर्क साधावा अशी विनंती आहे: एमयूएफजी एलएनटीईएम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

सी १०१, पहिला मजला, दूतावास २४७, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई ४०००८३,

महाराष्ट्र, भारत. दूरध्वनी क्रमांक ०२२- ४९१८६०००, . यार्व्यितरिक्त, भागधारकांना स्वयम पोर्टलद्वारे नोंदणी करण्यास आणि त्यांच्या विनंत्यांचा मागोवा घेण्यास प्रोत्साहित केले जाते: :rnt.helpdesk@in.mpms.mufg.com

कपया लक्षात ठेवा की लाग असलेल्या तरतदींनसार, जर लाभांश सलग सात वर्षांच्या कालावधीसाठी र दावा न केल्यास, लाभांशाची रक्कम आणि संबंधित बेस शेअर्स (उपलब्ध असल्यास) गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (IEPFA) कडे हस्तांतरित केले जाऊ शकतात. आम्ही सर्व भागधारकांना त्यांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी आणि कायदेशीर आवश्यकतांचे पालन

सनिश्चित करण्यासाठी मोहिमेच्या कालावधीत त्वरित कारवाई करण्याचे आवाहन करतो. शार्दुल सिक्युरिटीज लिमिटेडकरिता

दिनांक: २२-०८-२०२५

संचालक आणि कंपनी सचिव

CAPRI

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड

सीआयएन : एल६५९२१एमएच१९९४पीएलसी१७३४६९ नोंद.कार्यालय: ५०२, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०००१३ दूरध्वनी: ९१ २२ ४३५४ ८२००; फॅक्स: ९१ २२ ४०८८८१६० ईमेल: : secretarial@capriglobal.in वेबसाइट: www.capriloans.in

<u>भौतिक शेअर्सच्या हस्तांतरण विनंत्या पुन्हा दाखल करण्यासाठी विशेष विंडो</u> सेबीच्या २ जुलै २०२५ च्या परिपत्रकानुसार, सर्व भागधारकांना येथे कळविण्यात येते की, १ एप्रिल २०१९ च्या अंतिम मुदर्तीपूर्वी मूळतः दाखल केलेल्या परंतु कागदपत्रे/प्रक्रियेतील त्रुटींमुळे नाकारल्या गेलेल्या, परंत केल्या गेलेल्या किंवा त्यांची दखल न घेतलेल्या हस्तांतरण डीड पुन्हा दाखल करण्यासाठी ७ जुलै २०२५ ते ६ जानेवारी २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एक विशेष विंडो उघडण्यात आली आहे.

वरीलप्रमाणे भौतिक हस्तांतरण करारांचे कोणतेही पनर्लेखन, कंपनीच्या रजिस्टरार आणि हस्तांतरण एजंट - एमयएफजी

वसराप्रमाण भातक हस्तातरण कराराच काणतहा पुनराखन, कपनाच्या राजस्त्रार आण हस्तातरण एजट - एमन्यूपांच्या इंटाइम इंडिंग प्राप्तकेट लिमिटेन हुपूर्वी लिंक इंटाइम इंडिंग प्राप्तकेट लिमिटेन हम्णून ओळखंत जाणरे, यांना त्याप पत्यावर पाठवता चेईत: सी१०१, दूतावास २४७, एल. बी. एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०००८३ किंवा ६ जानेवारी २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी mt.helpdesk@in.mpms.mufg.com या ई-मेलद्वारे. हस्तांतरणासाठी दाखत केलेत्या भौतिक स्वरूपांत असलेत्या विषक्षृरित्वी सर्व कागरपत्रे व्यवस्थित आढळत्यानंतर आणि अशा हस्तांतरणा विनंत्यांसाठी योग्य प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच डीमेंट पद्धतीने जारी केल्या जातील.

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडकरित सही /-

दिनांक: २२ ऑगस्ट २०२५ ठिकाण : मुंबई

कंपनी सचिव सदस्यता क्रमांक: ए-२०४९१

प्रेमको ग्लोबल लिमिटेड

नोंदणी कार्यालय: उमीं इस्टेट, टॉवर ए, वा मजला, -गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ (पश्चिम) मुंबई **सीआयएन:** एल१८१००एमएच१९८६पीएलसी०४०९११ **दूरध्वनी:** ०२२-६१०५०५०००

वेबसाइट: www.premcoglobal.com ईमेल: cs@premcoglobal.com सुचना

२०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी दावा न केलेला लाभांश आणि अंतर्निहित इक्रिटी शेअर्सचे गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (IEPF) प्राधिकरणाकडे हस्तांतरण

ही सूचना कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १२४, १२५ आणि इतर लागू तरतुर्दीनुसार प्रकाशित करण्यात आली आहे, जी गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम, २०१६ सह वेळोवेळी सुधारित केली गेली आहे (नियम), जी ७ सप्टेंबर २०१६

पासून कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने अधिसूचित केली आहे. नियमांमध्ये. इतर गोष्टींबरोबरच. ज्या शेअर्सचा लाभांश सलग सात वर्षे न भरलेला/दावा न केलेला राहिला

आहे अशा सर्व शेअर्सचे आयईएफएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्याची तरतूद आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १२४(६) आणि आयईपीएफ नियमांनुसार, ज्या शेअर्सवर सलग सात वर्षे किंवा त्याहून अधिक काळ लाभांश देण्यात आला नाही किंवा दावा करण्यात आला नाही ते कंपनी आयर्डपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करेल. या संदर्भात, कंपनीने घोषित केलेल्या २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठीचा अंतिम लाभांश, ज्या शेअर्ससाठी सलग सात वर्षे दावा करण्यात आला नाही अशा शेअर्ससह, ३० नोव्हेंबर २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करणे आवश्यक आहे.

आयईपीएफ नियमांच्या नियम-६(३) नुसार, कंपनीने ज्या शेअर्सचे शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यास पात्र आहेत त्यांना त्यांच्या नवीनतम उपलब्ध पत्त्यावर, अशा हस्तांतरणाच्या देय तारखेच्या किमान तीन महिने आधी वैयक्तिकरित्या सूचित करणे आवश्यक आहे. त्याच वेळी, ही सूचना वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित केली जात आहे.

ज्या शेअरहोल्डर्सचे लाभांश सलग सात वर्षांपासन दावा न केलेले आहेत आणि ज्यांचे शेअर्स परिणामी मध्ये हस्तांतरित केले जाऊ शकतात अशा शेअरहोल्डर्सच्या नोंदणीकृत पत्त्यांवर वैयक्तिक पत्रव्यवहार पाठवण्यात आले आहेत. अशा शेअरहोल्डर्सची संपूर्ण यादी कंपनीच्या वेबसाइटवर .. वर उपलब्ध आहे. जर संबंधित शेअरहोल्डर्सनी ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी किंवा त्यापर्वी आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या अंतिम लाभांशासाठी लाभांशाचा दावा केला नाही, तर कंपनी पुढील सूचना न देता संबंधित शेअर्स

हस्तांतरित करण्यास पुढे जाईल, जसे की खाली तपशीलवार सांगितले आहे: भौतिक स्वरूपात धारण केलेले शेअर्स: कंपनी डीमटेरियलायझेशनच्या उद्देशाने धारण केलेल्या मूळ प्रमाणपत्राच्या जागी नवीन शेअर प्रमाणपत्र जारी करेल आणि प्राधिकरणाकडे हस्तांतरित करेल. अशा जारी झाल्यानंतर, शेअरहोल्डरच्या नावाने नोंदणीकृत मूळ शेअर प्रमाणपत्र स्वयंचलितपणे रद्द होईल आणि ते नॉन-नेगोशिएबल मानले जाईल.

डीमॅट स्वरूपात धारण केलेले शेअर्स: कंपनी प्राधिकरणाच्या नावे शेअर्सचे हस्तांतरण करण्यासाठी कॉर्पो रेट कारवाईद्वारे डिपॉझिटरीला सूचित करेल.

शेअरहोल्डर्सनी कृपया लक्षात ठेवावे की दावा न केलेला लाभांश आणि संबंधित शेअर्स, ज्यामध्ये अशा शेअर्सवर मिळणारे सर्व फायदे, जर असतील तर, आयईपीएफ प्राधिकरणाकडून आवश्यक कागदपत्रांची प्रत्यक्ष प्रत कंपनीला हकदार पत्र मिळविण्यासाठी सादर करून आणि त्यानंतर ... वर उपलब्ध असलेल्या विहित फॉर्म आयर्डपीएफ-५ मध्ये ऑनलाइन अर्ज दाखल करून परत मिळवता येतात. वरील बाबींबाबत कोणत्याही प्रश्नांसाठी, शेअरहोल्डर्सना कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर

बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड युनिट प्रेमको ग्लोबल लिमिटेड कार्यालय क्रमांक: एस६-२ सहावा मजला पिनॅकल बिझनेस पार्क अहरा सेंटरच्या शेजारी महाकाली केव्हज रोड अंधेरी (पूर्व) मुंबई - ४०००९३

बोर्ड क्रमांक: ०२२ - ६२६३८२०० विस्तार: ३५४ दिनाकः २२ ऑगस्ट २०२५

ठिकाण : मुंबई

एजंटशी संपर्क साधण्याची विनंती केली जाते:

प्रेमको ग्लोबल लिमिटेड करीता मुस्तफा मनसावाला कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

TRUSTWAVE SECURITIES LIMITED (FORMERLY KNOWN AS STERLING GUARANTY & FINANCE LIMITED)

CIN No.: L65990MH1983PLC031384 REGD. OFFICE: B-702, 7th Floor, Neelkanth Business Park, Kirol Village, Near Bus Depot, Vidyavihar (W), Mumbai - 400086 TEL: 91-8080007770

Email: sterlingguarantyfinancelimited@gmail.com Website: www.trustwavesecuritieslimited.com

NOTICE TO THE SHAREHOLDERS OF THE 41ST ANNUAL GENERAL MEETING NOTICE is hereby given that the 41st Annual General Meeting ('AGM') of Trustwave Securities Limited (formerly known as Sterlin

Guaranty and Finance Limited) ('the Company') will be held on Thursday, 18th September, 2025 at 1:00 p.m. (IST) through Video Conferencing ('VC' or Other Audio-Visual Means ('OAVM') to transact the business that will be as set out in the Notice of the 41st AGM. The Ministry of Corporate Affairs ('MCA') has vide its General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, ('MCA Circulars') permitted holding or AGM through VC/OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 read

with MCA Circulars and SEBI (Listing Obligations and Disclosure

- Requirements) Regulations, 2015, the AGM of the Company will be held through VC/OAVM. In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI vide its circular no. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 and other applicable circulars issued and any other applicable SEBI circulars issued in this regard ('SEBI Circulars'), the Notice of the AGM and the Annual Report of the Company for the financial year 2024-25 ('Annual Report) will be sent only by electronic mode to those Members whose e-mail IDs are registered with the Company/Registrar & Transfer Agent/Depositories. The Notice of the AGM and the Annual Report will also be available on the website of the Company at www.trustwavesecuritieslimited.com, website of Central Depositories Services (India) Limited ('CDSL') at www.evotingindia.com and website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com. In terms of the above referred SEBI Circulars, the Members desirous of obtaining the hard copy of the Annual Report may send request from their registered e-mail address mentioning their name, DPIO and Client ID/folio number
- and PAN at sterlingguarantyfinancelimited@gmail.com Additionally, in accordance with Regulation 36(1)(b) of the Listing Regulations, the Company is also sending letter to those shareholders whose e-mail addresses are not registered with the Company RTA/ DP providing the web-link of the Company's website, including the exact path from where the annual report for the financial year
- 2024-25 can be accessed. The Members can attend and participate In the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM and the manner of participation in the remote e-voting or casting the vote through the e-voting system during the AGM are provided in the Notice. Members attending through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section
- 103 of the Companies Act, 2013.
 The facility or casting votes by a member using an electron voting system from a place other than the venue or the AGM ('remote e-voting') as well as voting during the Meeting will be provided by CDSL. Detailed procedure for voting is provided in the Notice of the AGM.
- If your e-mail ID is already registered with the Company/Registrar & Transfer Agent/Depositories, login details for e-voting are being sent on your registered e-mail ID
- Process for obtaining User ID and Password/AGM Notice and Annual Report for those Members whose e-mail ids are not registered: For physical shareholders - please provide Folio No., Name and address of shareholder. e-mail id, scanned copy of the share certificate (front and back), self-attested scanned copy of PAN card and self-attested scanned copy of Aadhaar Card by e-mail to Company at sterlingguarantyfinancelimited@gmail.com
- or to RTA at support@purvashare.com. For Demat shareholders - Please update your email id & mobile
- no. with your respective Depository Participant (DP)
 For Individual Demat shareholders Please update your email
 id & mobile no. with your respective Depository Participant (DP) which is mandatory while e-Voting & joining virtual meetings through Depository.

 Members who have not registered/updated their e-mail address
- with Purva Sharegistry (India) Pvt. Ltd may write to support@purvashare.com, if shares are held in physical mode or with their Depository Participants ('DPs'), If shares are held in electronic mode, for receiving all future communications from the Company including Annual Reports, Notices. Circulars, etc. electronically.
- Members holding shares in dematerialised mode are requested to intimate all changes pertaining to their bank details, ECS mandates, e-mail addresses, nominations, power of attorney, change of address/name, etc., to their DPs only and not to the Company or RTA. Any such changes effected by the DPs will automatically reflect in the Company's subsequent records.

For Trustwave Securities Limited (Formerly known as Sterling Guaranty and Finance Limited)

Date: 22nd August, 2025

Deepak Kharwad Director DIN: 08134487 **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that the following Share Certificates for 60 Equity Shares of Rs. 10/- (Rupees ten only) each with Folio No. K0020626 of HDFC LTD should be read as 4010530 of HDFC BANK LTD, having its registered office at HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai, Maharashtra – 400013 registered in the name of KISHOR RAMJI KAMBLE & I, ASHOK RAMJI KAMBLE have applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within 15 days of the publication of this poties.

oublication of this notice.				
Company Name	Folio No.	No. and Face value	Certificate	Distinctive
		of securities held	No	From - To
HDFC LTD	K0020626	60 shares of	2094663	9073301 - 9073330
		FV Rs 10/-	2375144	125895738 - 125895767
Date: 22.09.2025				

PUBLIC NOTICE **LARSEN & TOUBRO LIMITED**

Registered Office: L&T House, Ballard Estate, P. O. Box: 278, Mumbai 400 001, India. NOTICE is hereby given that the certificate (s) for the undermentioned securities of the Company have been lost/misplaced, and the holder(s) of the securities / applicant(s) has have applied to the Company to issue duplicate certificate(s).

Name(s) of Share Holder(s)	Folio No.	Certificate No.	Distinctive Number(s) From - To	No. of Shares		
JAGDISH JAICHAND MEHRA	70343860	258787 1349321	143717762 – 143717969 1394878163 - 1394878266	208 104		
Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar, KFin Technologies Limited . Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad-500032 within one month from this date else the						

company will proceed to issue duplicate Certificate(s) Name of the Shareholder(s) Place : Mumbai JAGDISH JAICHAND MEHRÁ Date: 23-08-2025

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES	
SRF LIMITED	

Registered Address: Unit Nos. 236 & 237, 2nd Floor, DLF Galleria , Mayur Place, Noida Link Road, Mayur Vihar, Delhi - 110091

The following Share Certificates of the Company have been reported as lost/misplaced and the holder of the said Share Certificates have requested the Company for issue of

Sr. No.	Shareholder(s) Name	Folio no.	Certificate No.	No. of shares	Distinctive nos. From - To
1	JAGDISH JAICHAND	M 0000690	130709	17	5448479 - 5448495
	MEHRA		1128305	228	309395326 - 309395553
			90026539	40	7090786 - 7090825

Any person who has/have a claim in respect of the said certificates should lodge is/her/their claim with all supporting documents with the Company at its Registered Corporate Office and Registrar / Transfer agents **KFin Technologies Limited**. Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad-500032. If no valid and egitimate claim is received within 15 days from the appearance of this notice, the Company will proceed to issue Duplicate Share Certificates to the person listed above and no further claim would be entertained from any person(s).

Place : Mumbai for SRF LIMITED **Company Secretary** Date: 23-08-2025



Out. No./SWM/ 859 Public Tender Notice (2nd Call)

A tender has been published 2nd time on the website https://mahatenders.gov.in/ for the appointment of a skilled agency/organization by Solapur Municipal Corporation to create Building of the officers / employees / other staff of the SMC and others under Swachh Bharat Mission 2.0.

Tender ID: 2025_SMC_1212766_1 Detail information about the said work is available for viewing on the website https://mahatenders.gov.in/ from 23/08/2025.

Sd/- (Ravi Pawar)
Additional Municipal Commissioner-1
& Controlling Officer
Solid Waste Management Department
Solapur Municipal Corporation, Solapur

PUBLIC NOTICE Notice is hereby given that my client MR GUNVANT H DESAI husband of Late Mrs Kanta G. Desai has represented that his wife Mrs. Kanta G. Desai during her life time was a member of MAHENDRA INDUSTRIAL PREMISES CO OPERATIVE SOCIETY LIMITED., (said Society) bearing Registration No MUM/WFN/ GNL/(C)/1915/2005-06 dated 28-11-2005, and as such holding Ten fully paid-up shares of Rs. 50/- each bearing distinctive no's 131 to 140 (both inclusive ssued under Share Certificate No. 032 dated 22nd December 2005 (the said Shares) and as such member Gunvant H Desai & Mrs.Kanta G. Desai during he lifetime was the co-owners of Office Uni No.9 admeasuring about 862 square feet carpet area on the second floor in th building known as "MAHENDRA INDUSTRIAL PREMISES CO-**OPERATIVE SOCIETY LIMITED**" situate at Plot No. 109D. Cadastral Survey No. 409 D/6 of Sion Division, Sion Matunga Estate Sion East, Mumbai 400 022 (said Öffice).

Place · Mumbai

My client has informed me that Agreemen dated 28th December 2010, executed by one part Mr. Mahendra Vasantrai Pandh The Vendor/Assignor) in favour o Mr.Gunvantrai H. Desai and Mrs.Kanta G Desai ownership Gala of Late Mrs.Kanta Desai relating to the said Office Unit and Share Certificate No. 032 dated 22nd December 2005 are misplaced and the same are not traceable in spite of diligen search and my client has filed a Police complaint ID No.76232/2025 dt.13/08/202 n Sion Police Station. Any person having custody of the aforesa

Agreement dated 28th December 2010 o any person haying any claim against, into o upon the above referred Office Unit and th shares or any part thereof by way of sale exchange, inheritance, exchange gift, lien charge, trust, maintenance or on the basis o the misplaced agreement or otherwis however is required to notify the same in writing along with supporting documentar evidence to the undersigned at my office a Shop No. 109, 1st floor, Crystal Shopper Paradise, Junction of 24th and 33rd Road Bandra West, Mumbai 400 050 within days of publication of this Notice failing which the claim and/or objection, if any shall be considered waived and/o abandoned and the title of my client shall be considered clear, marketable, and free from claim and/or encumbrances of any natur Place : Mumbai

Dated: 23rd August, 2025

Adv. MAHESH L. MOTWAN Address: Shop No.109, 1st Floor, Crysta Shoppers Paradise, Corner of 24th and 33rd Road, Off.KFC Lane, Bandra Wes Mumbai 400 050 (Maharashtra

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client MR. GUNVANTRAI HARILAL DESAI husband of Late Mrs. Kanta G. Desai has represented that his wife Mrs. Kanta G. Desai during her life time was a member of MAHENDRA INDUSTRIAL PREMISES CO-OPERATIVE SOCIETY LIMITED., (said Society) bearing Registration No MUM/WFN/ GNL/(C)/ 1915/2005-06 dated 28-11-2005, and as such holding Ten fully paid-up shares of Rs. 50/- each bearing distinctive no's 111 to 120 (both inclusive issued under Share Certificate No. 012 dated 22nd December 2005 (the said Shares) and as such member Mrs. Kanta G Desai during her lifetime was the owner of Office Unit No. 11 admeasuring about 778 square feet carnet area and Unit No. 11A admeasuring about 439 square feet carpet area on the second floor in the building known as "MAHENDRA INDUSTRIAL PREMISES CO-OPERATIVE SOCIETY LIMITED" situated at Plot No. 109D Cadastral Survey No. 409-D/6 of Sior Division, Sion Matunga Estate, Sion East Mumbai 400 022 (said Office).

My client has informed me that Agreeme dated 17th February 1997, executed by one Mr.MahendraVasantraiPandhi in favour of M/s. K.W.& Company Proprietorship firm of Late Mrs.Kanta Desai relating to the said Office Unit and Share Certificate No. 012 dated 22nd December 2005 are misplaced and the same are not traceable in spite of diligent search and my client has filed a Police complaint ID No.76223/2025 dt.13/08/2025 in Sion Police Station.

Any person having custody of the aforesaid Agreement dated 17th February 1997or any person having any claim against, into or upon the above referred Office Unit and the shares or any part thereof by way of sale exchange, inheritance, exchange gift, lien charge, trust, maintenance or on the basis of the misplaced agreement or otherwise however is required to notify the same in writing along with supporting documentary evidence to the undersigned at my office a Shop No. 109, 1st floor, Crystal Shoppers Paradise, Junction of 24th and 33rd Road, Bandra West, Mumbai 400 050 within 7 days of publication of this Notice failing which the claim and/or objection, i any, shall be considered waived and/or abandoned and the title of my client shall be considered clear, marketable, and free from claim and/or encumbrances of any nature whatsoever.

Place: Mumbai Dated: 23rd August, 2025.

Adv. MAHESH L. MOTWANI Address: Shop No.109, 1st Floor, Crysta Shoppers Paradise, Corner of 24th and 33rd Road, Off.KFC Lane, Bandra West Mumbai 400 050 (Maharashtra)

ELECTRONICA FINANCE LIMITED udumbar, 101/1, Erandwane, Dr Ketkar Road, Pune 411004, Maharashtra, India

PUBLIC NOTICE SALE OF SURRENDERED MACHINES

Notice is hereby given to the general public that the following machines have bee surrendered to Electronica Finance Limited by the borrower (KAMAR INFRASTRUCTURE PRIVATE LIMITED (PANVEL, RAIGAD, MAHARASHTRA), and are vailable for sale on "as is where is" and "as is what is" basis, to the highest bidder

Details of Machines:-USED: ACE CNC SUPER JORBER 500 SR, NO 3671 2. USED: ACE CNC SUPER JOBBER 500 SR. NO.3696

ASHOK RAMJI KAMBLE

- 3. USED: ACE CNC SUPER JOBBER 500 SR. NO.4234
- USED: ACE CNC SUPER JOBBER 500 SR. NO.4255 5. USED: ACE CNC SUPER JOBBER SR. NO.5764
- S. USED: ACE CNC SUPER JOBBER SR. NO.5765
- 7. USED: ACE VMC 1580V (M77-020)

ALL Machines are suited at. Plot no 4. Wmdc Chakan, Ambethan Road, Behind Bsnl Tower, Chakan 410501.

Interested parties may inspect the above machine(s) at the given location with prior appointment and are invited to submit their sealed bids/quotations to the indersigned on or before 27/08/2025.

Electronica Finance Limited reserves the right to accept or reject any or all bids, ithout assigning any reason thereof.

For further details, please contact: Electronica Finance Limited Pune Branch: Office at Audumbar, 101/1, Erandawane, Dr. Ketkar Road, Pune 411004, Phone: 7620462333 Email: vinayak.shitole@efl.co.in

Date: 23-08-2025 Place: Pune

Sd/- Authorised Officer M/s Electronica Finance Limited



CIN: L99999MH1962PLC012451 Registered Office: 47, Kandivli Industrial Estate, Kandivli (West), Mumbai - 400067, Maharashtra, India. Tel.: (022) 66474100 Website: www.unichemlabs.com E-mail Id.: shares@unichemlabs.com

NOTICE TO SHAREHOLDERS

nvestor Education and Protection Fund Authority (IEPFA) operating under the Ministry of Corporate Affairs has initiated a 100 days campaign named "Saksham Niveshak" from July 28, 2025 to November 6, 2025 targeting shareholders whose dividends have remained unpaid/unclaimed and this notice is being issued by the Company as part of the aforesaid campaign.

All the Shareholders who have unpaid /unclaimed dividends or those who are required to update their Know Your Customer (KYC) details Including PAN, Bank account details. Bank ccount mandates, nominee registration and contact information (email, mobile number address) or have any issues/queries related to unpaid/unclaimed dividend and shares, may vrite to the Company's Registrar and Transfer Agent (RTA) i.e. MUFG Link Intime India Private Limited [Earlier known as Link Intime India Private Limited.] Unit: Unichem aboratories Limited, C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, Tel: +91 8108116767, email: rnt.helpdesk@in.mpms.mufg.com to claim your outstanding dividends. You may also send your request to the Company at shares@unichemlabs.com. The shareholders may further note that this campaign has been initiated specifically to reach out to the shareholders to update their KYC and nomination details. The shareholders are requested to update their details and claim their unpaid/unclaimed dividend in order to preven their shares from being transferred to the IEPFA.

This notice is also being made available on the website of the Company i.e www.unichemlabs.com and at the websites of the stock exchanges on which the shares of the Company are listed i.e. BSE Ltd (www.bseindia.com) and National Stock Exchange of ndia Ltd. (www.nseindia.com).

Date: 22.08.2025

Pradeep Bhandari Head - Legal & Company Secretary

RICO AUTO INDUSTRIES LIMITED

CIN: L34300HR1983PLC023187

Regd. & Corp. Office: 38 KM Stone, Delhi-Jaipur Highway, Gurugram-122001, Haryan Tel: +91 124 2824000, Fax: +91 124 2824200, E-mail: cs@ricoauto.in, Website: www.ricoauto.ir

NOTICE OF AGM. BOOK CLOSURE AND E-VOTING

Notice is hereby given that the 42nd Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Tuesday, the 16th day of September, 2025 at 12,00 Noon at the Registered fice of the Company at 38 KM Stone, Delhi-Jaipur Highway, Gurugram - 12200 Haryana) along with the facility to attend the AGM through Video Conferencing 'VC')/Other Audio-Visual Means ('OAVM') in compliance with the applicable provisions o the Companies Act. 2013 ('Act') and rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') read vith Circulars issued by Ministry of Corporate Affairs ('MCA') and SEBI Circular hereinafter referred to as 'Circulars') to transact the Ordinary and Special business as se out in the Notice.

n compliance with the above circulars, electronic copies of the 42nd AGM Notice alongwith Annual Report including the Audited Financial Statements for the financial year 2024-25, have been sent to all the Members whose e-mail IDs are registered with the Company/Registrar & Transfer Agent/Depository Participants. The copy of the Notice of 42nd AGM and the Annual Report for the financial year 2024-25 is also available on the Company's website at https://www.ricoauto.in/investor-relation.html and on the rebsites of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and also on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. Members will also be able to participate in the AGM through VC/OAVM mode and shall be reckoned for the purpose of nuorum under section 103 of the Companies Act. 2013.

Book Closure and Dividend

Notice is also hereby given that the Register of Members and the Share Transfer Books o the Company will remain closed from Wednesday, the 10th day of September, 2025 to Tuesday, the 16th day of September, 2025 (both days inclusive) for the purpose of AGM and to ascertain the entitlement of Members for the payment of Dividend (50%) for he financial year ended 31st March, 2025. The dividend, if declared, will be paid, subject to deduction of tax at source, within 30 days from the date of declaration to those Members hose names appear as:

- Beneficial Owners as at the end of business hours on 9th September, 2025 in the lists to be furnished by National Securities Depository Limited (NSDL) and Central Depository Services (India) Limited (CDSL) in respect of the shares held in electronic form; and Members in the Register of Members of the Company as on 9th September, 2025, i
- respect of shares held in physical form. Members are requested to update their Change of Address, Bank Details, Dividence

Mandates, if any, in case of Physical Shares, lodged with the Registrar and Share Transfer gent namely M/s. MCS Share Transfer Agent Limited, 179-180, DSIDC Shed, 3rd Floor, Okhla Industrial Area, Phase I, New Delhi - 110020, Phone: (011) 41406149, E-mail admin@mcsregistrars.com and update the same with their Depository Participants, in

Remote E-voting Facility

The Company is providing its Members a facility to cast their votes electronically through he e-voting services provided by NSDL in respect of items of business as detailed in the

Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date i.e. Tuesday, the 9th day of September, 2025 may cast their vote electronically or at the AGM through Ballot Paper. Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to vote at the AGM. Members who have acquired shares after the dispatch of the Notice of AGM and holding shares as on cut-off date i.e. Tuesday, the 9th day of September, 2025, may obtain the user ID and Password by sending a request at **evoting@nsdl.com**. The remote e-voting period will commence on Saturday, 13th September, 2025 (9.00 a.m. IST) and will end on Monday, 15th September, 2025 (5.00 p.m. IST), thereafter the remote e oting module shall be disabled by NSDL. The detailed procedure/instructions for e-voting are contained in the Notice of the AGM which is also available on the Company's website https://www.ricoauto.in/investor-relation.html and at the website of NSDL a ww.evotina.nsdl.com.

n case of any queries relating to e-voting service, Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) available at the "Help/FAQ's" section at www.evoting.nsdl.com or write to Ms. Pallavi Mhatre, NSDL, Trade World, "A" Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013 at designated email id: evoting@nsdl.com or at Toll Free No.:1800 1020 990. 1800 2244 30

for Rico Auto Industries Limited Ruchika Gupta Place: Gurugram Company Secretary Dated: 22nd August, 2025 FCS No. 6456



Sindhudurg District Central Co-Operative Bank Ltd; Sindhudurg **DEMAND NOTICE**

NOTICE U/S 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND

ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002

Whereas,
The undersigned being the Authorized Officer Sindhudurg District Central Co-Operative Bank Ltd; Sindhudurg under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and (54 of 2002) in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand notice calling upon the borrowers / guarantors / mortgagors to repay the amount mentioned in the notice + Int. within 60 days from the date of receipt of the said notice.
The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken **Possession** of the property described herein below in exercise of powers conferred in on him/her under Section 13 (4) of the said Act read with rule 8 of the said rules on the date mentioned below.
The borrower in particular and the public in general is hereby caution not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of Sindhudurg District Central Co-Operative Bank Ltd; Sindhudurg for an amount mentioned below and interest thereon.

The Borrower's (Burstantor's Mortgagor's aftention is invited to provisions of subsection (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

The Borrower's/ Guarantor's/Mortgagor's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available. to redeem the secured assets Name & address Name of Guarantor Amt. Outstanding Details of Property (Security) of the Borrower/s & Co-borrower & Mortggor

N		& Mortggor	as on	Details of Property (Security)	
1	Sumant Anant Sawant (Borrower) At/Post. Oros, Tal-Kudal, Dist-Sindhudurg Mr. Bhaskar Kampara Kulal (Co-Borrower) At/Post- E6/05 Tata Power Lane Near BSNL Tower,	Mr. Jagdishkumar Baburao Mali (Guarantor) At/Post-Oras, Tal-Kudal, Dist-Sindhudurg Mrs. Vinita Vijay Savant (Guarantor) At/Post-Oras Bk, Tal-Kudal, Dist-Sindhudurg	43,33,324/- plus interest &	All that pieces and parcels of Property bearing in the Grampanchayat Oros Bk in this Building Named as Oxiom Construction in this Basement Shop Building No. 1606 B 1 Builtup area 1285 Sq. Ft. (119.42 Sq. Mtr RCC Basement Shop) this Property is Situated in Village Oros Bk. Tal. Kudal,	
	Diva East, Thane Mr. Suresh Obu Devadiga (Co-Borrower) At/Post- E-3-6 Santosh Nagar Chawl, Tata Power Lane Near BSNL Tower, Diva East, Thane		Date of Demand Notice 31/07/2025	Dist- Sindhudurg	
2	Nivara Developers (Borrower) Partner- 1. Mr. Vilas Sahdev Tawade 2. Mr. Aadam Usman Khan 3. Mr. Samad Ibrahim Shaikh At- Nivara Arcade Post- Pinguli, Tal- Kudal, Dist- Sindhudurg	Mr. Kausar Noor Khan (Guarantor) At/Post- Kudal, Tal- Kudal, Dist-Sindhudurg Mr. Ganesh Shashikant Puralkar (Mortgagor) At/Post-A/2506, 25th Floor Ashok Tower, Dr. Babasaheb Ambedkar Road, Parel, Mumbai Mr. Sunil Narayan Desai (Guarantor) At/ Post- Nerur, Tal- Kudal, Dist- Sindhudurg Smt. Saniya Satyaprakash Naik (Guarantor) At/ Post- Nerur, Tal- Kudal, Dist- Sindhudurg	35,58,766/- plus interest & exp. From Dt. 01/08/2025 Date of N.P.A. 31/12/2019 Date of Demand Notice 01/08/2025	All that pieces and parcels of Property bearing S. No. 12A, H. No. 3B/4, Area 0-05-50, 0-02-0 Total 0-07-50, Size 0.01, Nonagri land and on there Construsted building Named as Nivara Arcade This Property is Situated in Village Pinguli, Tal- Kudal, Dist-Sindhudurg	
3	Mr. Sameer Subhash Teli (Borrower) At/Post- Ghotage, Tal-Sindhudurg Kudal, Dist- Sindhudurg Mr. Subhash Krushna Teli (Co-Borrower) At/Post- Ghotage, Tal- Kudal, Dist-Sindhudurg	Mr. Devidas Krushna Teli (Mortgagor) At/Post- Ghotage, Tal- Kudal, Sindhudurg Dist- Sindhudurg Mr. Ramakant Krushna Teli (Mortgagor) At/Post- Ghotage, Tal- Kudal, Dist-Sindhudurg Mr. Rajan Krushna Teli (Mortgagor) At/Post- Ghotage, Tal- Kudal, Sindhudurg Dist- Sindhudurg Pradnya Pradip Dhavan (Mortgagor) At/Post- Ghotage, Tal- Kudal, Dist-Sindhudurg Mr. Dilip Ramchandra Teli (Mortgagor) At/Post- Ghotage, Tal- Kudal, Sindhudurg Dist- Sindhudurg Mr. Vishnu Ramchandra Teli (Mortgagor) At/Post- Ghotage, Tal- Kudal, Sindhudurg Dist- Sindhudurg Mr. Vishnu Ramchandra Teli (Mortgagor) At/Post- Ghotage, Tal- Kudal, Sindhudurg Dist- Sindhudurg	4,75,131/- plus interest & exp. From Dt. 01/07/2025 Date of N.P.A. 30/04/2020 Date of Demand Notice 31/07/2025	All that pieces and parcels of Property bearing S. No. 143, H. No. 1 area 0-13-8 Kh. 0-03-1 total 0-16-9 Size 0-23 and Construction on there This Property is Situated in Village Ghotage, Tal- Kudal, Dist- Sindhudurg	
4	Mr. Sameer Subhash Teli (Borrower) At/Post-Ghotage, Tal- Kudal, Dist- Sindhudurg	Mr. Sakharam Vithoba Pangul (Guarantor) At/Post- Pinguli, Tal- Kudal, Sindhudurg Dist- Smt. Pooja Kishor Mhapsekar (Guarantor) At/ Post- Ghotage, Tal- Kudal, Dist-Sindhudurg Mrs. Shreya Sameer Teli (Motgagor) At/Post-Ghotage, Tal. Kudal, Dist. Sindhudurg	13,28,928/- plus interest & exp. From Dt. 01/07/2025 Date of N.P.A. 30/04/2020 Date of Demand Notice 31/07/2025	All that pieces and parcels of Property bearing S. No. 144, H. No. 2 in this Grampanchayat House No. 683C area 429 Sq. Ft (39.85 Sq. Mtr) Slab Construction i.e. First Commercial Shop and Grampanshayat House No. 683D Area 622 Sq. Ft. (57.83 Sq.Mtr) Slab Construction i.e. Second Commercial Shop This Property is Situated in Village Ghotage, Tal-Kudal, Dist-Sindhudurg	
5	At/Post-Khaskilwada-Sawantwadi, Tal. Sawantwadi, Dist- Sindhudurg	Mr. Amey Gajanan Tulasulkar (Guarantor) At/Post- Sabniswada, Tal- Sawantwadi, Dist- Sindhudurg Mr. Anil Dashrath Raul (Guarantor) At/Post-Madkhol, Tal- Sawantwadi, Dist- Sindhudurg Inasin Luis Desoja (Mortgagor) At/Post- Garad, Majgaon, Sawantwadi, Tal- Sawantwadi, Dist-Sidhudurg Bastiyan Francis Desoja (Mortgagor) At/Post- Garad, Majgaon, Sawantwadi, Tal- Sawantwadi, Dist-Sidhudurg	31,65,258.20 plus interest & exp. From Dt. 01/08/2025 Date of N.P.A. 27/04/2018 Date of Demand Notice 02/08/2025	All that pieces and parcels of Property bearing S. No. 68 H. N. 4 Area (H. R.) 0.18.50, Po. Kh. 0.00.50 Total Area (H. R) 0.19.00 (Rs. Paise) 2.60 land Property and Construction on there this Property is Situated in Village Majgaon, Tal- Sawantwadi, Dist-Sindhudurg	
6	At/Post- Sawantwadi, Tal- Sawantwadi, Dist- Sindhudurg	Mr. Jorg Salu Donts (Guarantor) At/Post- Majgaon, Sawantwadi, Tal- Sawantwadi, Dist-Sidhudurg Mrs. Anita Mojes Disilva (Mortgagor) At/Post- Mangaon, Tal- Kudal, Sindhudurg Dist- Sindhudurg Mr. Mojes Anthony Disilva (Guarantor) At/Post- Sawantwadi, Tal- Sawantwadi, Dist- Sindhudurg	24,06,005.97 plus interest & exp. From Dt. 01/08/2025 Date of N.P.A. 31/03/2020 Date of Demand Notice 31/07/2025	All that pieces and parcels of Property bearing S. No. 88 H. N. 3/18/1 Area (H. R.) 0.05.47, (Rs. Paise) 0.44 Non-Agri land on this Constructed Building Named as Bhawana Residency Phase-II in this Residencial Flat No. S 203 Builtup Area 505.39 Sq. Fti.e. 46.97 Sq. Mtr, Carpet Area 437.07 Sq. Ft. i.e. 40.62 Sq. Mtr this Property is Situated in Village Majgaon, Tal- Sawantwadi, Dist-Sindhudurg	
7	Mr. Guruprasad Janardan Acharekar (Borrower) At/Post- Achara, Tal. Malvan, Dist- Sindhudurg	Mr. Sachin Janardan Acharekar (Mortgagor) At/Post- Achara, Tal. Malvan, Dist- Sindhudurg Smt. Vanita Janardan Acharekar (Mortgagor) At/Post- Achara, Tal. Malvan, Dist- Sindhudurg Mrs. Supriya Umesh Vayangankar (Mortgagor) At/Post- Achara-Varchiwadi, Tal. Malvan, Dist- Sindhudurg 1. Mr. Santosh Gopal Kode (Guarantor) At/Post-Chindar, Sindhudurg Tal-Malwan, Dist- Sindhudurg 2. Mr. Sadanand Yashwant Rane (Guarantor) At/Post Vayangani, Tal Malvan, Dist-Sindhudurg	18,53,455/- plus interest & exp. From Dt. 30/07/2025 Date of N.P.A. 31/03/2017 Date of Demand Notice 30/07/2025	All that pieces and parcels of Property bearing S. No. 84, H. No. 2C9 Area 0.04.1 Grampanchayat Achara Building no.3035 (31X68) 2108 sq ft on this, Which is Situated in Village Parvadi-Achara, Tal Malvan, Dist-Sindhudurg 2. All that pieces and parcels of Property bearing S. No. 73B1B H. No. Area 0.00.00 Kh. 0.03.45 Size 6.90 this Property is Situated in Village Dahibav, Tal. Devgad, Dist-Sindhudurg	
8	Mr. Kishor Govind Gurav (Borrower) At/Post- Jamsande, Tal- Devgad, Dist-Sindhudurg	Mr. Sandip Manohar Parab (Guarantor) At/Post-Munage, Tal-Devgad, Dist-Sindhudurg Mr. Prashant Jayram Teli (Guarantor) At/Post- Jamsande, Tal-Devgad, Dist- Sindhudurg Mr. Sunil Raghunath Birje (Mortgagor) At/Post- Devgad Killa, Tal- Devgad, Dist- Sindhudurg	14,29,122/- plus interest & exp. From Dt. 01/07/2025 Date of N.P.A. 17/06/2023 Date of Demand Notice 30/07/2025	All that pieces and parcels of Property bearing S. No. 14 A H. No. 8/1A1D Area 0.56.0, Total Area 0.56.0 out of this Own share of Morgagee Area 0.08.0 Total area 0.08.0 and Construction on it This Property is Situated in Village Jamsande, Tal-Devgad, Dist-Sindhudurg.	
9	Mr. Rajaram Mohan Tembulkar (Borrower) At/Post- Wayari Bhutnath, Tal. Malvan, Dist- Sindhudurg Manorama Mohan Tembulkar (Co-Borrower) At/Post- Wayari Bhutnath, Tal. Malvan, Dist- Sindhudurg	Mr. Sudhir Janardhan Mhardalkar (Guarantor) At/Post- Nerur, Tal- Kudal, Dist- Sindhudurg Mr. Arun Sitaram Todankar (Guarantor) At/Post-Wayari Bhutnath, Tal. Malvan, Dist- Sindhudurg	25,63,680/- plus interest & exp. From Dt. 30/07/2025 Date of N.P.A. 31/03/2020 Date of Demand Notice 30/07/2025	1) All that pieces and parcels of Property bearing S. No. 58 H. No. 2/2B Area 0-01-50 Kharaba 0-0-00 Total Area 0-01-50 Aakar Rs. 3.80 and Construction on it Wayari Bhutnath Grampanchayat House No. 525 Area 215.98 Sq. Mtr this Property is Situated in Village Wayari, Tal- Malvan, Dist- Sidhudurg 2) All that pieces and parcels of Property bearing S. No. 58 H. No. 1/2B Area 0-01-50 Kharaba 0-0-00 Total Area 0-01-50 Aakar Rs. 0.08 this Property is Situated in Village Wayari, Tal- Malvan, Dist- Sidhudurg	
10	Smt. Sujata Chandrakant Girkar (Borrower) At/Post-Rameshwar-Vijaydurg, Tal-Devgad, Dist-Sindhudurg Mr. Chandrakant Shrikrushn Girkar (Co-Borrower) At/Post-Rameshwar-Vijaydurg, Tal- Devgad, Dist-Sidhudurg	Mr. Rubab Ramjan Fakir (Guarantor) 1) At/Post-Ashta, Tal. Valawa, Dist-Sangali 2) At/Post-Dhalavali, Tal. Devgad,Dist- Sindhudurg Mr. Shamsuddin Umarshaikh Mukadam (Guarantor) At/Post-Anapur, Tal- Devgad, Dist- Sindhudurg Sindhudurg	2,70,112/- plus interest & exp. From Dt. 01/07/2025 Date of N.P.A. 31/03/2019 Date of Demand Notice 30/07/2025	All that pieces and parcels of Property bearing Grampanchayat House No. 967 This Propety is Situated in Village Rameshwar, Tal- Devgad, Dist- Sindhudurg	
11	Smt. Sujata Chandrakant Girkar (Borrower) At/Post-Rameshwar-Vijaydurg, Tal-Devgad, Dist-Sindhudurg Mr. Chandrakant Shrikrushn Girkar (Co-Borrower) At/Post-Rameshwar-Vijaydurg, Tal- Devgad, Dist-Sidhudurg	Mr. Nandkukar Shankar Javkar (Guarantor) At/Post- Vijaydurg, Tal- Devgad, Dist- Sindhudurg Mr. Mohmmad Hanif Husenmiya Lambe (Guarantor) At/Post- Vijaydurg, Tal- Devgad, Dist- Sindhudurg Mr. Ramakant Shantaram Shetage (Guarantor) At/Post- Jamsande, Tal- Devgad, Dist- Sindhudurg	17,83,492/- plus interest & exp. From Dt. 01/07/2025 Date of N.P.A. 31/03/2020 Date of Demand Notice 30/07/2025	All that pieces and parcels of Property bearing S.No. 17(306) H.No. 1/1 Area 0.73.0 Kh. 2.10.0 total 2.83.0 size 0.38 out of this own Share Mortgage Area 0.12.0 and Construction on there This property is situated in village Rameshwar, TalDevgad, Dist-Sindhudurg	
12	Mr. Dilip Sakharam Rane (Borrower) At/Post- Ghonsari, Tal Kankvali, Dist-Sindhudurg Mr. Prasad Dilip Rane (Co-Borrower) At/Post- Ghonsari, Tal Kankvali, Dist-Sindhudurg	Smt. Rachana Manoj Gawankar (Guarantor) At/Post- Ashiye, Tal Kankvali, Dist Sindhudurg Mr. Santosh Vaman Ekawade (Guarantor) - At/Post- Ghonsari, Tal- Kankvali, Dist- Sindhudurg	18,42,881/- plus interest & exp. From Dt. 01/08/2025 Date of N.P.A. 31/07/2022 Date of Demand Notice 19/08/2025	All that pieces and parcels of Property bearing Gat No. 2614/1 Area H. R 0.14.0 Kh. 0.03.0 Total 0.17.0 Size 0.34 and there on Construction This Property is Situated in Village Ghonasari, Tal. Kankvali, Dist-Sindhudurg	
	Authorized Officer Sindhudurg District Central Co-Operative Bank Ltd				

Sindhudurg District Central Co-Operative Bank Ltd., Sindhudurg



Registered Office: 47, Kandivli Industrial Estate, Kandivli (West), Mumbai – 400 067 Maharashtra, India. CIN: L99999MH1962PLC012451

Website: www.unichemlabs.com Email ID: shares@unichemlabs.com Tel.: +91 (22) 66474100

Date:July 22, 2025

Dear Shareholder.

Subject: Unpaid/ Unclaimed Dividends FY 2017-18 and FY 2018-19 due for transfer to the Investor Education and Protection Fund (IEPF) in FY 2025-26 and FY 2026-27 respectively.

This is to inform you that in accordance with the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 (the Act) and the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules 2016 ("the Rules") as amended from time to time, all the dividend amount(s) which remains unpaid or unclaimed for a period of seven consecutive years or more, from the date of its transfer to the unpaid Dividend Account are required to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) established by the Central Government in this regard. Further, all the shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more shall also be transferred by the Company to the IEPF Authority.

In view of the above, you are requested to contact the Registrar & Transfer Agent of the Company viz. MUFG Link Intime India Private Limited [Earlier known as Link Intime India Private Limited,] Unit: Unichem Laboratories Limited, C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai-400083, Tel: +91 8108116767, email: rnt.helpdesk@in.mpms.mufg.com ["the RTA"] to claim your outstanding dividends. You may also send your request to the Company at shares@unichemlabs.com. Please also note that as per the aforesaid regulatory provisions, the following two Unpaid / Unclaimed Dividends along with underlying Shares, would be liable for transfer to the IEPF, within a period of less than 15 (fifteen) months from now, as under:

Financial Year	Rate of Dividend (₹ Per Share)	Date of Declaration	Date of Transferred to Unpaid Dividend Account	Due Date for transfer to IEPF

In order to create awareness among the investors, the IEPF Authority is taking various initiatives. This letter has been issued as per the advice given by the IEPF Authority to the Nodal Officers vide it's e-mail dated April 29, 2025, and a part of their various initiatives.

Please see the details overleaf, of all the unpaid/unclaimed dividend(s) including FY 2017-18 and FY 2018-19, to enable you to claim all such unpaid dividends together. Please do the needful as soon as possible to avoid transfer thereof, along with the Shares, to the IEPF. To enable the RTA to credit your unpaid dividend amount to your bank account, please arrange to provide following details/documents at the aforesaid e-mail ids of the RTA and Company (Original by post/ courier to the RTA/ Company, immediately.

SHAREHOLDERS HOLDING SHARES IN PHYSICAL FORM:

Pursuant to SEBI Circular bearing reference nos.: SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2023/181 dated November 17, 2023, SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD-1 / Pi CIR/ 2023 / 37 dated March 16, 2023 (now rescinded due to issuance of Master Circular dated May 07, 2024) and SEBI directive vide e-mail to Registrar and Share Transfer Agent of the Company (RTA') on January 23, 2024, you are requested to submit the Investor Service Request, Form ISR-1, Form ISR-2 and Form SH-13 (Nomination Form) duly filled as per the instructions stated therein along with the supporting documents including an original cancelled cheque stating your name (as the account holder) to the RTA of the Company, at the earliest.

The above-mentioned forms can be downloaded from: https://in.mpms.mufq.com->Resources-> Downloads-> KYC ->Formats for KYC

Outstanding Dividend will be credited directly to your bank account only if the folio is KYC complaint. Please note that in case of non-updating KYC details in respect of physical folio, dividend/interest etc. shall be paid only through electronic mode with effect from April 01, 2024 upon furnishing all the aforesaid details in entirety

SHAREHOLDERS HOLDING SHARES IN ELECTRONIC FORM:

Copy of the Client Master List (CML) of your demat account, duly authenticated by the concerned Depository Participant, showing your name, address, demat and bank account details registered against the demat account and original cancelled cheque. On receipt of updated bank details RTA will directly credit the unpaid/unclaimed dividends directly in your bank account.

Thanking you,

Yours faithfully,

For Unichem Laboratories Limited

Sd/-Pradeep Bhandari Head – Legal & Company Secretary ACS-14177

This is a computer-generated letter, hence does not require signature